



April 30, 2024

The General Manager
Corporate Relations Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai – 400 001
Scrip Code: 500770

The Manager
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza
Bandra-Kurla Complex
Bandra (E)
Mumbai 400 051
Symbol: TATACHEM

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement - Audited Consolidated and Standalone Financial Results for the quarter and financial year ended March 31, 2024

The Board of Directors at its Meeting held on Monday, April 29, 2024 has *inter alia*, approved the Audited Consolidated and Standalone Financial Results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2024.

The said financial results were published in the following newspapers on April 30, 2024:

- i. Business Standard (English)
- ii. The Free Press Journal (English)
- iii. Navshakti (Marathi)

A copy of the results published is attached herewith. These are also being made available on the website of the Company at www.tatachemicals.com.

You are requested to take the same on record.

Thanking you,

**Yours faithfully,
For Tata Chemicals Limited**

**Rajiv Chandan
Chief General Counsel
& Company Secretary**

Encl.: a/a

TATA CHEMICALS LIMITED

Bombay House 24 Homi Mody Street Fort Mumbai 400 001
Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 8143/44 www.tatachemicals.com
CIN : L24239MH1939PLC002893

INVENT ASSETS SECURITISATION & RECONSTRUCTION PRIVATE LIMITED
 Regd. Office : Baktawar, Suite 'B', Ground Floor, Backbay Reclamation Scheme Block III, 229, Nariman Point, Mumbai-400 021. Tel. No. (022) 22801516. Website : www.inventarc.com

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES
DATE & TIME OF E-AUCTION 05.06.2024 UPTO 4:00 P. M.

PUBLIC NOTICE: E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES ("SECURED ASSETS") UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISION TO RULE 8 AND RULE 9 OF THE SECURITY INTEREST ENFORCEMENT RULES, 2002. Notice is hereby given to the public in general and to the Borrower(s), Co-Borrower(s) and / or Guarantor(s) in particular that the under mentioned property(s) was mortgaged to **Piramal Capital & Housing Finance Limited** (Formerly known as **Dewan Housing Finance Corporation Limited**) (hereinafter referred to as "PCHFL") and subsequently, the dues of the below mentioned Borrower(s), Co-Borrower(s) and / or Guarantor(s) along with underlying security interest were assigned in favour of **Invent Assets Securitisation & Reconstruction Private Limited** (hereinafter referred to as "INVENT") by PCHFL vide Assignment Agreement Dated 29.12.2023. Physical possession of under mentioned property(s) had been taken by the Authorised Officer of PCHFL under section 13(4) of the SARFAESI Act, 2002 and now will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" and "No recourse basis" on 05.06.2024 for the recovery of dues detailed as under.

Sr./Lot No.	Loan Code / Borrower(s) / Co-Borrower(s)/ Guarantor(s)	Description of Immovable Property(s) with known encumbrances and known liabilities, if any	Demand Notice Date and Amount	Total Outstanding Amount (31.03.2024)	Reserve Price (RP) EMD (10% of RP) Bid Increase Amt.	Property in Symbolic / Physical Possession	Date and Time of Property Inspection
1	Loan Code No. 2410000792 , Ramesh R. Gupta (Borrower), Neetu Ramesh Gupta (Co-Borrower 1)	Flat No. 304 (Area 387 Sq. Ft.) & 305 (Area 446 Sq. Ft.), 3 rd Floor, B Wing, Kavya Hill View, behind Hyper City Mall, Off Ghodbunder Rd., Anand Nagar, Thane-400 615.	Dt.: 23.04.2018, ₹ 1,42,73,395/-	₹ 2,71,75,381/-	₹ 1,37,45,000/- ₹ 13,74,500/- ₹ 1,00,000/-	Physical	08.05.2024 Between 12.00 Noon to 4.00 p. m.
2	Loan Code No. 0500033627 , Ashok Omprakash Mistri (Borrower), Sunita Purnamal Rasganiya (Co Borrower 1), Satpal Omprakash Mistri (Co Borrower 2)	Flat No. 401 & 402, 4 th Floor, adm. 720 Sq. Ft. carpet area, B Wing, Tandice, Mahesh Residency, M. G. Road & Gokhale Road Junction, Kandivali (W), Mumbai-400 067.	Dt.: 25.01.2019, ₹ 1,23,71,339/-	₹ 2,21,62,606/-	₹ 1,51,20,000/- ₹ 15,12,000/- ₹ 1,00,000/-	Physical	06.05.2024 Between 12.00 Noon to 4.00 p. m.
3	Loan Code No. 0500023152 , Madan S. Kolambekar (Borrower), Kanchan M. Kolambekar (Co Borrower 1)	Shop No. 4, 5, 6 on Ground Floor & adm. 705 Sq. Ft., Vakratund, Plot No. 21, Phase-2, Near Nandan Residency, Kharghar, Raigad-410 210.	Dt.: 12.03.2015, ₹ 1,29,23,215/-	₹ 4,57,76,609/-	₹ 56,40,000/- ₹ 5,64,000/- ₹ 1,00,000/-	Physical	06.05.2024 Between 12.00 Noon to 4.00 p. m.
4	Loan Code No. 0500023152 , Madan S. Kolambekar (Borrower), Kanchan M. Kolambekar (Co-Borrower 1)	Shop No. 5, 6 on First floor, adm. 311.25 Sq. ft., Vakratund, Plot No. 21, Phase-2, Near Nandan Residency, Kharghar, Raigad-410 210.	Dt.: 12.03.2015, ₹ 1,29,23,215/-	₹ 4,57,76,609/-	₹ 21,78,750/- ₹ 2,17,875/- ₹ 1,00,000/-	Physical	06.05.2024 Between 12.00 Noon to 4.00 p. m.
5	Loan Code No. 0500033367 , Swarali Rahul Joshi (Borrower), Pradeep Yashwant Joshi (Co-Borrower 1), Rahul Pradeep Joshi (Co-Borrower 2)	Flat No. 702, 7 th Floor, Adm. 980 Sq. Ft., Laxmi Park CHSL, Opp. to Pratap Cinema, Kolbad Road, Nr. S. T. Stand Workshop, Thane (W)-400 601.	Dt.: 29.04.2021, ₹ 1,16,86,781/-	₹ 1,72,37,918/-	₹ 1,00,000/- ₹ 1,00,000/-	Physical	08.05.2024 Between 12.00 Noon to 4.00 p. m.
6	Loan Code No. 1090006291 , Navin Prahalad Chawla (Borrower), Aarti Popat Bagul (Co-Borrower 1)	Flat No. 1802, 18 th Floor, B Wing, Adm. 1075 sq. ft., Tiara Lodha, Upper Thane, Anjuri Phata, Mankoli, Thane-421 302.	Dt.: 29.04.2021, ₹ 1,16,54,344/-	₹ 1,60,41,536/-	₹ 1,07,50,000/- ₹ 10,75,000/- ₹ 1,00,000/-	Physical	08.05.2024 Between 12.00 Noon to 4.00 p. m.
7	Loan Code No. 2410000904 , Naveen Vijayan Lckarath (Borrower), Bindu Naveen Lckarath (Co-Borrower 1)	Villa No. 47, Ground + 1 structure, adm. 1482 Sq. Ft. built up, Montag Greens, Near Pushpam Lords Resort, Off Murbad Road, Taluka Karjat, Raigad-410 201.	Dt.: 11.10.2018, ₹ 85,17,884/-	₹ 1,53,43,633/-	₹ 51,87,000/- ₹ 5,18,700/- ₹ 1,00,000/-	Physical	10.05.2024 Between 12.00 Noon to 4.00 p. m.
8	Loan Code No. 2670000131 , Manesh Yadav Korr (Borrower), Sapna Haribhau Godse (Co-Borrower 1)	Flat No. 301 & 302, 3 rd Floor, B Wing, adm. 1116 sq. ft., Samarth Krupa, Wafe Village, Near Highway Govind Nagar, Titwala, Thane-421 605.	Dt.: 19.05.2018, ₹ 38,91,300/-	₹ 73,72,356/-	₹ 31,25,000/- ₹ 3,12,500/- ₹ 1,00,000/-	Physical	08.05.2024 Between 12.00 Noon to 4.00 p. m.
9	Loan Code No. 1090005317 , Deepak Sanjay Zore (Borrower), Ujwala Deepak Zore (Co-Borrower 1)	Flat No. 405, 4 th Floor, D-Wing, adm. 884 Sq. Ft., Florida, Panvelkar Estate, Mankivil, Shirgaon, Badlapur, Thane-421 503.	Dt.: 20.07.2018, ₹ 31,04,152/-	₹ 56,07,690/-	₹ 35,36,000/- ₹ 3,53,600/- ₹ 1,00,000/-	Physical	10.05.2024 Between 12.00 Noon to 4.00 p. m.
10	Loan Code No. 1130005337 , Rahul Koshli (Borrower), Prajakta Rahul Koshli (Co-Borrower 1)	Flat No. 601, 6 th Floor, Bldg No. 10, adm. 473 sq. ft. carpet area, Sun Flower, Jeevan Lifestyle, Near Marathon Nagari, Panvel, Thane - 421201.	Dt.: 19.12.2019, ₹ 21,76,181/-	₹ 35,60,351/-	₹ 28,32,000/- ₹ 3,07,500/- ₹ 1,00,000/-	Physical	08.05.2024 Between 12.00 Noon to 4.00 p. m.
11	Loan Code No. 1620001946 , Sanni S. Mohite (Borrower), Swati Subhash Kesarwani (Co-Borrower 1)	Flat No 511, adm. 472 Sq. Ft. carpet area, Sky Hills CHSL, Near Bhavani Heights, Shirgaon, Badlapur (East), Thane-421 503.	Dt.: 20.07.2021, ₹ 20,88,962/-	₹ 28,13,520/-	₹ 28,32,000/- ₹ 2,83,200/- ₹ 1,00,000/-	Physical	08.05.2024 Between 12.00 Noon to 4.00 p. m.
12	Loan Code No. 2380001103 , Ramesh Sitaram Kondilakar (Borrower), Ashwini Ashok Thakur (Co-Borrower 1)	Flat No. 04, Ground Floor, Building No. 5, adm. 595 Sq. ft. Super Built-up, Balsam, Enkay Garden, Near Talaja MIDC, Wavarje, Panvel, Raigad-410 208.	Dt.: 24.02.2018, ₹ 21,10,593/-	₹ 44,17,821/-	₹ 19,64,000/- ₹ 1,96,400/- ₹ 1,00,000/-	Physical	06.05.2024 Between 12.00 Noon to 4.00 p. m.

Last Date & Time for submission of bid: 05.06.2024, upto 12.00 p. m. Date & Time of bid opening: 05.06.2024, at 4.00 p. m.
 EMD Remittance Account Details: Earnest Money Deposit (EMD) shall be deposited through RTGS / NEFT fund transfer to Credit Account No. 000405157479, Name of the Beneficiary : **Invent Assets Securitisation & Reconstruction Pvt. Ltd.,** Name of the Bank : ICICI Bank Ltd., IFSC Code : ICICI0000004.
 Address at which the tender to be Submitted and Place of Auction: Baktawar, Suite 'B', Ground Floor, Backbay Reclamation Scheme Block III, 229, Nariman Point, Mumbai-400 021.
 The Authorised Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons.
 For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided on www.inventarc.com Secured Creditor's (INVENT) website.
 Date : April 30, 2024
 Place: Mumbai

Authorised Officer, **Invent Assets Securitisation & Reconstruction Private Limited**



Extracts of Statement of Consolidated Financial Results for the quarter and year ended 31 March, 2024

Particulars	Rs. in crore				
	Quarter ended 31 March, 2024 (Audited)	Quarter ended 31 December, 2023 (Unaudited)	Quarter ended 31 March, 2023 (Audited)	Year ended 31 March, 2024 (Audited)	Year ended 31 March, 2023 (Audited)
1. Revenue from continuing operations	3,475	3,730	4,407	15,421	16,789
2. Profit from continuing operations before exceptional items, share of profit/(loss) of joint ventures and associate and tax	156	202	673	1,623	2,742
3. Profit from continuing operations after exceptional items, before share of profit/(loss) of joint ventures and associate and tax	(807)	202	673	762	2,742
4. Profit/(loss) from continuing operations before tax	(796)	262	686	830	2,740
5. Profit/(loss) from continuing operations after tax	(818)	194	694	449	2,452
6. Profit/(loss) from discontinued operations after tax	(23)	-	(2)	(14)	(18)
7. Profit/(loss) for the period (5 + 6)	(841)	194	692	435	2,434
8. Total comprehensive income for the period	(144)	1,027	409	3,249	1,903
9. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	255	255	255	255	255
10. Other equity and Non-controlling interests				22,859	20,387
11. Earnings per share					
- Basic and Diluted (for continuing operations) in ₹	(32.46)*	6.20*	27.91*	11.07	91.66
- Basic and Diluted (for discontinued operations) in ₹	(0.90)*	-	(0.08)*	(0.55)	(0.71)
- Basic and Diluted (for continuing and discontinued operations) in ₹	(33.36)*	6.20*	27.83*	10.52	90.95

Extracts of Statement of Standalone Audited Financial Results for the quarter and year ended 31 March, 2024

Particulars	Rs. in crore				
	Quarter ended 31 March, 2024	Quarter ended 31 December, 2023	Quarter ended 31 March, 2023	Year ended 31 March, 2024	Year ended 31 March, 2023
1. Revenue from operations	1,090	1,093	1,302	4,384	4,930
2. Profit before exceptional items and tax	197	140	249	914	1,265
3. Profit before tax	197	140	249	1,016	1,265
4. Profit after tax	217	115	213	896	1,027
5. Total comprehensive income for the period	724	884	(21)	3,179	968
6. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	255	255	255	255	255
7. Other equity				18,470	15,737
8. Earnings per share					
- Basic and Diluted in ₹	8.51*	4.51*	8.35*	35.17	40.31

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of the Audited Consolidated and Standalone financial results for the quarter and year ended 31 March, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Consolidated and Standalone financial results for the quarter and year ended 31 March, 2024 is available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.tatachemicals.com).
 2. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 29 April, 2024.

For and on behalf of the Board of **TATA CHEMICALS LIMITED**
R. Mukundan
 Managing Director and CEO

Place : Mumbai
 Date : 29 April, 2024

TATA CHEMICALS LIMITED

Regd. Office : Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001.
 Tel: +91 22 66658282 Website: www.tatachemicals.com
 CIN:- L24239MH1939PLC002893 Email: investors@tatachemicals.com



Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400 001. Tel: 022-67009000
 Email Id: investor.relations@trent-tata.com; Website: www.trentlimited.com; CIN - L24240MH1952PLC008951

Statement of Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2024

Particulars	Rs. In Crores									
	STANDALONE					CONSOLIDATED				
	For Quarter ended		For Year ended			For Quarter ended		For Year ended		
	31 st Mar, 2024 (Unaudited)	31 st Dec, 2023 (Unaudited)	31 st Mar, 2023 (Unaudited)	31 st Mar, 2024 (Audited)	31 st Mar, 2023 (Audited)	31 st Mar, 2024 (Unaudited)	31 st Dec, 2023 (Unaudited)	31 st Mar, 2023 (Unaudited)	31 st Mar, 2024 (Audited)	31 st Mar, 2023 (Audited)
1 Total income from operations	3,260.19	3,389.30	2,206.34	12,277.49	8,126.89	3,374.57	3,546.95	2,268.06	12,664.38	8,502.94
2 Net Profit/(Loss) for the quarter / year (before tax, exceptional and /or extraordinary items)	315.72	446.69	124.78	1,329.97	710.51	342.96	475.19	66.77	1,344.76	555.07
3 Net Profit/(Loss) for the quarter / year (before tax after exceptional and /or extraordinary items)	859.07	446.69	124.78	1,873.32	710.51	919.03	475.19	63.77	1,920.83	552.07
4 Net Profit/(Loss) for the quarter/ year (after tax after exceptional and /or extraordinary items)	654.28	343.60	105.13	1,435.82	554.57	712.09	370.64	44.95	1,477.46	393.63
5 Total Comprehensive Income after tax for the quarter/ year (Comprising Profit/ (Loss) for the quarter/ year (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	659.33	346.43	104.63	1,445.46	399.00	716.78	375.48	51.24	1,490.29	245.80
6 Paid-up equity share capital (Face Value of Rs.1 per Equity Share)	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55
7 Other equity	4,411.64	3,752.31	3,044.39	4,411.64	3,044.39	4,032.19	2,878.27	2,559.94	4,032.19	2,559.94
8 Securities Premium Account	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30
9 Networth	4,447.19	3,787.86	3,079.94	4,447.19	3,079.94	4,067.74	3,287.17	2,595.49	4,067.74	2,595.49
10 Paid up Debt Capital/outstanding Debt	1,738.32	4,866.01	4,318.58	1,738.32	4,318.58	1,752.99	5,013.45	4,464.14	1,752.99	4,464.14
11 Outstanding Redeemable Preference Shares										
12 Debt Equity Ratio				0.39	1.40				0.43	1.68
13 Earning Per Share (of Rs. 1/- each) (not annualised):										
(a) Basic	18.41	9.67	2.96	40.39	15.60	19.81	10.53	1.52	41.82	12.51
(b) Diluted	18.41	9.67	2.96	40.39	15.60	19.81	10.53	1.52	41.82	12.51
14 Capital Redemption Reserves		7.00	7.00	7.00	7.00	7.00	7.00	7.00	7.00	7.00
15 Debenture Redemption Reserve	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00
16 Debt Service Coverage Ratio				2.91	1.64				2.81	1.35
17 Interest Service Coverage Ratio				5.37	3.00				7.12	2.50
18 Current ratio				2.68	2.63				2.75	2.71
19 Long term debt to working capital				0.72	2.98				0.68	2.83
20 Bad debt to Account receivable ratio				0.00%	-				0.00%	0.08%
21 Current Liability ratio				36.60%	16.12%				37.01%	16.20%
22 Total debt to Total Assets				23.31%	51.90%				24.48%	55.24%
23 Debtors turnover ratio				213.93	318.15				210.19	310.51
24 Inventory turnover ratio				4.51	3.90				4.73	4.23
25 Operating Margin				9.86%	6.87%				8.89%	5.38%
26 Net Profit Margin				8.75%	7.30%				8.51%	4.85%

1. The above is an extract of the detailed format of quarterly and yearly results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly financial results are available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website www.trentlimited.com.
 2. The above unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and year ended 31st March 2024 were reviewed by the Audit Committee and recommended to the Board, which was thereafter taken on record by the Board of Directors of the Company at its meeting held on 29th April 2024.
 3. The Company's business model requires it to enter into a substantial number of lease contracts, primarily for its store operations. Given the evolving business strategy with respect to the Company's store portfolio that involves periodic store consolidation/closures, and the nature of the underlying contractual and economic obligations, the Company has reassessed the estimates of measurement and recognition of the right of use assets (including related security deposits) and corresponding lease liabilities under IND AS 116. In the above context, the Company has also reassessed the estimates with respect to the useful life of the leasehold improvements of such contracts.
 a) In the standalone financial results, this has resulted in an exceptional gain for the quarter amounting to Rs. 543.35 crores (including Rs. 16.04 crores for related security deposit), tax impact thereon is Rs. 136.75 Crores (Net of tax Rs. 406.60 crores). EPS of Rs. 40.39 for the year will be Rs. 28.95 without exceptional gain. Further, right of use assets and lease liabilities have consequentially been reduced by Rs. 2719.73 crores and Rs. 3247.04 crores respectively.
 Incremental depreciation charge with respect to leasehold improvements for the quarter is Rs 55.90 crores (net of tax Rs. 41.83 crores)
 b) In the consolidated financial results, this has resulted in an exceptional gain for the quarter amounting to Rs. 576.07 crores (including Rs. 16.60 crores for related security deposit), tax impact thereon is Rs. 137.28 Crores (Net of tax Rs. 438.79 crores). EPS without exceptional gain (net of tax) would be Rs. 29.48. Further, right of use assets and lease liabilities have consequentially been reduced by Rs. 2,816.08 crores and Rs. 3,375.55 crores respectively.
 Incremental depreciation charge with respect to leasehold improvements for the quarter is Rs 57.66 crores (net of tax Rs. 43.15 crores).
 The exceptional item in the previous year in the consolidated financial results includes provisioning of Rs.3 crores on account of uncertainty of utilisation of accumulated Goods and Services Tax (GST) credit

quant Mutual Fund
Registered Office: 6th Floor, Sea Breeze Building, A. M. Road, Prabhadevi, Mumbai - 400 025.
Tel.: +91 22 6295 5000 E-mail: help.investor@quant.in Website: www.quantmutual.com

NOTICE CUM ADDENDUM NO. 07/2024
DISCLOSURE FOR HOSTING OF HALF YEARLY FINANCIAL RESULTS AS ON MARCH 31, 2024

NOTICE is hereby given to all investor(s) / Unit holder(s) of quant Mutual Fund ("the Fund") that in accordance with Regulation 59 of Securities and Exchange Board of India (Mutual Funds) Regulations, 1996 and read with SEBI Circular no. SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2018/92 dated June 05, 2018, the half yearly financial results for the period ended March 31, 2024 has been hosted on the website www.quantmutual.com and AMFI website viz. www.amfiindia.com.

Investors can request for physical / soft copy of the Half Yearly Financial Results for the half year ended March 31, 2024 through any of the following means:

- Email: help.investor@quant.in;
- Call on 022-6295 5000;
- Letter: Write a request letter to KFin Technologies Private Limited, at Karvy Selenium, Tower-B, Plot No. 31 & 32, Financial District, Nankramguda, Serilingampally, Gachibowli, Hyderabad – 500032.

Such copies shall be provided to unit holders free of costs.

For quant Money Managers Limited
Sd/-
Authorised Signatory

Place : Mumbai
Date : 29.04.2024

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS. READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

IndoStar Capital Finance Limited
Regd Office: Unit No 301-A, 3rd Floor, Silver Utopia, Opposite P & G Plaza, Cardinal Gracious Road, Chakala, Andheri East, Mumbai - 400099, India
CIN: L65100MH2009PLC268160 Website: www.indostarcapital.com E: investor.relations@indostarcapital.com Tel: +91 22 43157000

STATEMENT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2024
(INR in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31 March 2024	31 March 2023	31 March 2024	31 March 2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Revenue from operations (including other income)	47,786	28,922	1,39,754	1,17,965
2	Profit/(loss) before tax	3,921	7,730	12,964	23,863
3	Profit/(loss) after tax	3,526	7,596	11,584	22,515
4	Total comprehensive Income (Comprising profit/(loss) after tax for the period and other comprehensive income after tax)	3,524	7,589	11,552	22,601
5	Paid up equity share capital (Face value of INR 10/- each)	13,608	13,608	13,608	13,608
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet			3,09,914	2,97,551
7	Earnings per share (* not annualised)				
	Basic (INR)	*2.59	*5.58	8.51	16.55
	Diluted (INR)	*2.59	*5.58	8.51	16.55

a. The above is an extract of detailed format of audited consolidated financial results for the quarter and year ended 31 March 2024, prepared pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited standalone financial results and audited consolidated financial results are available on the website of the Company at www.indostarcapital.com and on the websites of the BSE Ltd. at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Ltd. at www.nseindia.com.

The key information of the audited standalone financial results of the Company are given below:

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31 March 2024	31 March 2023	31 March 2024	31 March 2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Revenue from operations (including other income)	39,595	25,193	1,12,523	99,308
2	Profit/ (loss) before tax	1,957	7,308	7,161	18,727
3	Profit / (loss) after tax	1,957	7,308	7,161	18,727
4	Total comprehensive Income	1,957	7,299	7,137	18,804

b. Figures for the previous periods / year have been regrouped, and / or reclassified wherever considered necessary to make them comparable to the current periods / year presentation.

For and on behalf of the Board of Directors of
IndoStar Capital Finance Limited
Karthikeyan Srinivasan
Chief Executive Officer & Whole Time Director
DIN: 10056556

Place : Mumbai
Date : 29 April 2024

TATA

Extracts of Statement of Consolidated Financial Results for the quarter and year ended 31 March, 2024
(₹ in crore)

Particulars	Quarter ended 31 March, 2024	Quarter ended 31 December, 2023	Quarter ended 31 March, 2023	Year ended 31 March, 2024	Year ended 31 March, 2023
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1. Revenue from continuing operations	3,475	3,730	4,407	15,421	16,789
2. Profit from continuing operations before exceptional items, share of profit/(loss) of joint ventures and associate and tax	156	202	673	1,623	2,742
3. Profit from continuing operations after exceptional items, before share of profit/(loss) of joint ventures and associate and tax	(807)	202	673	762	2,742
4. Profit/(loss) from continuing operations before tax	(796)	262	686	830	2,740
5. Profit/(loss) from continuing operations after tax	(818)	194	694	449	2,452
6. Profit/(loss) from discontinued operations after tax	(23)	-	(2)	(14)	(18)
7. Profit/(loss) for the period (5 + 6)	(841)	194	692	435	2,434
8. Total comprehensive income for the period	(144)	1,027	409	3,249	1,903
9. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	255	255	255	255	255
10. Other equity and Non-controlling interests				22,859	20,387
11. Earnings per share					
- Basic and Diluted (for continuing operations) in ₹	(32.46)*	6.20*	27.91*	11.07	91.66
- Basic and Diluted (for discontinued operations) in ₹	(0.90)*	-	(0.08)*	(0.55)	(0.71)
- Basic and Diluted (for continuing and discontinued operations) in ₹	(33.36)*	6.20*	27.83*	10.52	90.95

* Not annualised

Extracts of Statement of Standalone Audited Financial Results for the quarter and year ended 31 March, 2024
(₹ in crore)

Particulars	Quarter ended 31 March, 2024	Quarter ended 31 December, 2023	Quarter ended 31 March, 2023	Year ended 31 March, 2024	Year ended 31 March, 2023
	1. Revenue from operations	1,090	1,093	1,302	4,384
2. Profit before exceptional items and tax	197	140	249	914	1,265
3. Profit before tax	197	140	249	1,016	1,265
4. Profit after tax	217	115	213	896	1,027
5. Total comprehensive income for the period	724	884	(21)	3,179	968
6. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	255	255	255	255	255
7. Other equity				18,470	15,737
8. Earnings per share					
- Basic and Diluted in ₹	8.51*	4.51*	8.35*	35.17	40.31

Notes :
1. The above is an extract of the detailed format of the Audited Consolidated and Standalone financial results for the quarter and year ended 31 March, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Consolidated and Standalone financial results for the quarter and year ended 31 March, 2024 is available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.tatachemicals.com).

2. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 29 April, 2024.

For and on behalf of the Board of
TATA CHEMICALS LIMITED
R. Mukundan
Managing Director and CEO

Place : Mumbai
Date : 29 April, 2024

TATA CHEMICALS LIMITED
Regd. Office : Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001.
Tel: +91 22 66658282 Website: www.tatachemicals.com
CIN:- L24239MH1939PLC002893 Email: investors@tatachemicals.com

Zerodha Fund House

NOTICE

Half Yearly Unaudited Financial Results of the Schemes of Zerodha Mutual Fund

Notice is hereby given that in accordance with Regulation 59 of SEBI (Mutual Fund) Regulations, 1996, read with SEBI Master Circular for Mutual Funds, dated May 19, 2023, the Unaudited Half Yearly Financial Results of the scheme(s) of the Zerodha Mutual Fund ("Fund") for the period ended March 31, 2024, have been hosted on the AMC/ Fund's website viz., www.zerodhafundhouse.com.

The investors may accordingly view/download the aforesaid results of the Scheme(s) of the Fund from the website.

For Zerodha Asset Management Private Limited
(Investment Manager to the schemes of Zerodha Mutual Fund)

Place: Bengaluru
Date: April 29, 2024

Sd/-
Authorized Signatory

Zerodha Asset Management Private Limited
Registered Office: Indique Penta, New No. 51 (Old No. 14), Richmond Road, Bangalore - 560025
Contact: +91-80 6960 1101 Email: info@zerodhafundhouse.com

Statutory Details: Constitution: Zerodha Mutual Fund has been set up as a Trust under the Indian Trusts Act, 1882; Sponsors: Zerodha Broking Limited; Trustee: Zerodha Trustee Private Limited (CIN: U67100KA2021PTC155537), a company incorporated under the provisions of the Companies Act, 2013, with limited liability; AMC/ Investment Manager: Zerodha Asset Management Private Limited (CIN: U67100KA2021PTC155726), a company incorporated under the provisions of the Companies Act, 2013, with limited liability.

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS. READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY

Tata Cummins Private Limited
Regd. Office : Cummins India Office Campus, Tower A, 7th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411045, Maharashtra, India
(CIN: U34101PN1993PTC190262)
Tel.: +91 20 67067000 Fax: +91 20 67067017
Email : topi@cummins.com

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificates of **Tata Cummins Private Limited**, having its registered office at Cummins India Office Campus, Tower A, 7th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411045, Maharashtra, India, and registered in the name of the following Shareholder have been lost/ misplaced/ untraceable.

Sr. No.	Folio No.	Name of the Holder/ Claimant	Share Certificate No.	No. of Shares (F.V. Rs. 10 each)	Distinctive Nos. (both inclusive)	
					From	To
1		N4 Cummins Inc.	006	1	17999996	17999996
2			007	1	17999997	17999997
3			008	1	17999998	17999998
4			009	1	17999999	17999999
5			9	3,10,00,000	49000001	80000000
6			11	1,00,00,000	90000001	100000000
7			13	4,00,00,000	140000001	180000000

Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge such claim with the Company **Tata Cummins Private Limited, Tower A, 7th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411045, Maharashtra, India**, within 2 days of publication of this notice after which no claim will be entertained, and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate.

For Tata Cummins Private Limited
Ashwath Ram
Managing Director

Place: Pune
Date: April 30, 2024

FORM-G
INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR CONNECT WIND (INDIA) PRIVATE LIMITED
OPERATING IN WIND POWER GENERATION INDUSTRY AT TAMIL NADU
(Under Sub-Regulation (1) of Regulation 38 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

RELEVANT PARTICULARS

1. Name of the corporate debtor along with PAN/ CIN/ LLP No.	Connect Wind (India) Private Limited CIN: U40108TN2010PTC077643 PAN: AAEC1933F
2. Address of the registered office	As per MCA Website: 165, Lake View Road, West Mambalam, Chennai - 600 033 Note: However, there is no such office at the above address. Presently, the Corporate Debtor does not have a Registered Office.
3. URL of website	NA
4. Details of place where majority of fixed assets are located	Rasingapuram Village and Sankarapuram Village in Theni District in Tamil Nadu.
5. Installed capacity of main products/ services	The Corporate Debtor owns approximately 13 wind mills. Each windmill has a capacity of around 600 KW
6. Quantity and value of main products/ services sold in last financial year	Not available. The last audited Financials is available for Financial Year 2017-18.
7. Number of employees/ workmen	NIL
8. Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors, relevant dates for subsequent events of the process are available at:	The required details can be sought by sending an email to connectwind.cirp@gmail.com
9. Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	The eligibility criteria and Detailed Invitation for Expression of Interest can be sought by sending an email to connectwind.cirp@gmail.com
10. Last date for receipt of expression of interest	17th May, 2024
11. Date of issue of provisional list of prospective resolution applicants	On or before 20th May, 2024
12. Last date for submission of objections to provisional list	On or before 25th May, 2024
13. Date of issue of final list of prospective resolution applicants	On or before 27th May, 2024
14. Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	On or before 1st June, 2024
15. Last date for submission of resolution plans	On or before 2nd July, 2024
16. Process email id to submit Expression of Interest	connectwind.cirp@gmail.com

Sd/-
Ramakrishnan Sadasivan
Resolution Professional
IBBI/IPA-001/IP-PO1908/2017-18/10215
AFA No: AA1/10215/02/041024/106057 valid till 04-10-2024.
Reg. address: Old no. 22, New no. 28, Menod Street, Purasawalkam, Chennai - 600 007
Mobile: 94444 59882

Date: 30th April, 2024, Place: Chennai
For Connect Wind (India) Private Ltd

SBI
Data Centres and Cloud Department, State Bank of India, Global IT Centre, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400614

CORRIGENDUM NOTICE

RFP No: SBI/GITC/Data Centres & Cloud/2023-24/1116
DATED: 26.04.2023

Corrigendum Number 2 with reference to RFP No: SBI/GITC/Data Centres & Cloud/2023-24/1116 dated 22.03.2024 has been published on Bank's website and e-Procurement portal. For details, please visit 'Procurement News' at <https://www.sbi.co.in> or <https://bank.sbi> and e-Procurement agency portal <https://etender.sbi/sbi/>

DGM (Data Centres and Cloud)

TATA POWER DELHI DISTRIBUTION LIMITED
A Tata Power and Delhi Government Joint Venture
Regd. Office : NDPL House, Hudson Lines, Kingsway Camp, Delhi 110 009
Tel: 66112222, Fax: 27468042, Email: TPDDL@tatapower-dli.com
CIN No.: U40109DL2001PLC111526, Website: www.tatapower-dli.com

NOTICE INVITING TENDERS
April 30, 2024

TATA Power-DLI invites tenders as per following details:

Tender Enquiry No. / Work Description	Estimated Cost/EMD (Rs.)	Availability of Bid Document	Last Date & Time of Bid Submission/ Date and time of Opening of bids
TPDDL/ENGG/ENQ/200001668/24-25 Purchase of Network Devices	1.60 Crs/ 4,00,000	30.04.2024	21.05.2024; 1600 Hrs/ 21.05.2024; 1630 Hrs
TPDDL/ENGG/ENQ/200001669/24-25 Rate Contract for Supply of DT Meter Kit Without Wiring Harness	1.45 Crs/ 1,81,000	30.04.2024	21.05.2024; 1500 Hrs/ 21.05.2024; 1530 Hrs
TPDDL/ENGG/ENQ/200001670/24-25 Rate Contract for Supply of 3-phase Smart Meters (4G)	21.10 Crs/ 12,00,000	01.05.2024	22.05.2024; 1500 Hrs/ 22.05.2024; 1530 Hrs
TPDDL/ENGG/ENQ/200001671/24-25 RC for Supply of ACSR Conductors at Tata Power-DLI Site / Stores	1.19 Crs/ 2,99,000	01.05.2024	22.05.2024; 1530 Hrs/ 22.05.2024; 1600 Hrs

CORRIGENDUM / TENDER DATE EXTENSION

Tender Enquiry No. / Work Description	Previously Published Date	Revised Due Date & Time of Bid Submission/ Date & time of opening of bids
TPDDL/ENGG/ENQ/200001642/23-24 SITC of Internet Protocol/ Multi-Protocol Label Switching	11.03.2024	06.05.2024 at 1600 Hrs/ 06.05.2024 at 1630 Hrs
TPDDL/ENGG/ENQ/200001656/24-25 Purchase of Server	02.04.2024	03.05.2024 at 1600 Hrs/ 03.05.2024 at 1630 Hrs

Complete tender and corrigendum document is available on our website www.tatapower-dli.com → Vendor Zone → Tender / Corrigendum Documents

Contracts - 011-66112222

Punjab & Sind Bank
(A Govt. of India Undertaking)
Head Office: 21, Rajendra Place, New Delhi - 110008
Corporate Office: NBCC Office Complex, Block 3, East Kidwai Nagar, New Delhi - 110023
<https://punjabandsindbank.co.in/>

NOTICE
EXTRAORDINARY GENERAL MEETING THROUGH VIDEO CONFENCING (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS

NOTICE IS HEREBY GIVEN that an Extraordinary General Meeting of the Shareholders of PUNJAB & SIND BANK will be held on **Friday, the 31st day of May, 2024** at 11.00 a.m. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) (hereinafter referred to as "e-EGM") inter alia to **Elect One Director from amongst the shareholders of the Bank (other than the Central Government)** pursuant to the provisions of Section 9(3)(i) of the Banking Companies (Acquisition & Transfer of Undertakings) Act, 1980

Bank has fixed Friday, 03rd May, 2024 as the Specified / Cut-off date for the purpose of determining the list of shareholders eligible for participating (nominating, contesting and voting) in the aforesaid Election and Thursday, 23rd May, 2024 for attendance at the meeting & voting on other agenda items.

The deemed venue for the EGM shall be the Head Office of the Bank.

In compliance with the various Circulars issued by MCA and Securities and Exchange Board of India, Electronic copies of the Notice of the e-EGM will be sent to all the shareholders whose email addresses are registered in the Banks Shareholding Records / Depository Participant(s) records. Shareholders holding shares in the dematerialized mode and whose email ids are not registered are requested to register their email addresses, mobile numbers with their depositories through their Depository Participants. Shareholders holding shares in physical mode are requested to demat their holdings / furnish their email addresses and mobile numbers to the Bank's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Pvt. Ltd Noble Heights, 1st Floor, Plot NH 2, C-1 Block LSC, Near Savitri Market, Janakpuri, New Delhi - 110058 Email: delhi@linkintime.co.in.

Shareholders holding shares in physical mode / electronic mode who have not registered their email ids and are desirous of receiving the Notice of the meeting by email get their email temporarily registered by clicking the link https://liipweb.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html. The Notice of the meeting will also be uploaded on the Banks website <https://punjabandsindbank.co.in/> and on the website of the Stock Exchanges.

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely on the business as set forth in the notice of the e-EGM through electronic voting system. The manner of remote voting for the shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the e-EGM notice. The details will be made available on the Banks Website. Shareholders are requested to visit the Banks website <https://punjabandsindbank.co.in/> to obtain such details.

Shareholders may please note that in terms of the aforementioned circulars, the Bank will not be sending physical copies of the e-EGM Notice to the shareholders.

By order of the Board of Directors
For PUNJAB & SIND BANK
Saket Mehrotra
Company Secretary

Place: New Delhi
Date: 29 April, 2024

Aditya Birla Sun Life Mutual Fund

ADITYA BIRLA CAPITAL
MUTUAL FUNDS

Aditya Birla Sun Life AMC Limited (Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: One World Center, Tower 1, 17th Floor, Jupiter Mills, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013. Tel: 4356 8000. Fax: 4356 8110/8111. CIN: L65991MH1994PLC080811

Notice

Notice is hereby given to the investors that in accordance with Regulation 59 of SEBI (Mutual Funds) Regulations 1996, the unaudited Half Yearly Financial Results of the schemes of Aditya Birla Sun Life Mutual Fund ("**the Fund**") for the half year ended March 31, 2024 has been hosted on the website of the Fund viz. <https://mutualfund.adityabirlacapital.com/>

Unitholders are requested to update their latest e-mail id and mobile number to help us serve better.

For Aditya Birla Sun Life AMC Limited
(Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund)

Sd/-
Authorised Signatory

Date : April 29, 2024
Place : Mumbai

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.